

सहकारी सूतगिरण्या :

सतत व समवर्ती लेखापरीक्षण योजना  
राबविण्यासाठी आवश्यक असणारी अस्थायी  
कर्मचाऱ्यांची २३ पदे सन २०२५-२६ या वर्षात पुढे  
चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन निर्णय क्रमांक: अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स-१(अ)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २४ मार्च, २०२५.

**वाचा:-**

१. स.प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. राजस-१००३/प्र.क्र.४२/५-स/०३, दि.१२.०२.२००३.
२. स.प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. राजस-१००५/प्र.क्र.१८१/५-स/०३, दि.३१.०१.२००६.
३. स. प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. राजस-१००८/प्र.क्र.५३८/५-स, दि.०५.०५.२०११.
४. स. प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स १ (अ), दि.१९.०३.२०१९.
५. स. प. व व.विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/ टेक्स १ (अ), दि.२३.१०.२०१९.
६. स. प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स १ (अ), दि.२३.०७.२०२०.
७. स. प. व व. विभाग, शासन निर्णय क्र.अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स १ (अ), दि.०६.१०.२०२०.
८. स. प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स १ (अ), दि.२४.०२.२०२१
९. स. प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स १ (अ), दि.२०.०९.२०२१.
१०. स, प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स १ (अ), दि.२६.०४.२०२२.
११. स. प. व व. विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स १ (अ), दि.२६.०९.२०२२.
१२. स.प.व व. विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स-१ (अ), दि.१६.०५.२०२३.
१३. स.प.व व.विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स-१ (अ), दि.२१.०९.२०२३.
१४. स.प.व व.विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स-१ (अ), दि.०४.०३.२०२४.
१५. स.प.व व.विभाग, शासन निर्णय क्र. अपदे-२७१७/प्र.क्र.१४/टेक्स-१ (अ), दि.२५.०९.२०२४.
१६. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.आस्था/कक्ष-१/  
सह सुत/मुदतवाढ/२०२५/१८२, दि.२२.०१.२०२५.
१७. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०३.०३.२०२५.

**प्रस्तावना :-**

विभागाच्या संदर्भाधीन (३) येथील दिनांक ०५ मे, २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये या विभागातील स्थायी व अस्थायी पदांच्या आढाव्यानुसार एकूण ९३१९ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये विभागातील लेखापरीक्षण कक्षासाठी ३९९५ पदांच्या आकृतीबंधास मंजूरी देण्यात आली आहे. संदर्भाधीन (१५) येथील दि.२५.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये, सहकारी सूतगिरण्यांकरीता सतत व समवर्ती लेखापरीक्षण योजना राबविण्यासाठी आवश्यक असणारी

२३ अस्थायी पदे दि.०१.०९.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ पर्यंत चालू ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. आत्ता त्यापुढे सदर योजनेतील २३ अस्थायी पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

#### शासन निर्णय:-

विभागाच्या दिनांक ०५ मे, २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये, या विभागातील स्थायी व अस्थायी पदांच्या आढाव्यानुसार एकूण ९३१९ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये सतत व समवर्ती लेखापरीक्षण योजनेअंतर्गत खाली दर्शविण्यात आलेल्या २३ अस्थायी पदांचा समावेश असल्याने सदर २३ अस्थायी पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	पदाची वेतनश्रेणी	पदसंख्या
१	विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१	एस-२० : ५६१००-१७७५००	४
२	लेखापरिक्षक, श्रेणी-२	एस-१३ : ३५४००-११२४००	६
३	उपलेखापरिक्षक	एस-८ : २५५००-८११००	४
४	कनिष्ठ लिपीक	एस-६ : १९९००-६३२००	६
५	शिपाई	एस-१ : १५५००-४७६००	३
	<b>एकूण पदे</b>		<b>२३</b>

२. यासाठी होणारा खर्च “मागणी क्रमांक व्ही-२, २४२५ - सहकार, १०१, सहकारी संस्थांची लेखापरीक्षा, (०१) (०१) लेखापरीक्षेसाठी कर्मचारी वर्ग (२४२५ ०२२७) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०३.०३.२०२५ अन्वये, अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२४१४३७३५३००२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीकृष्ण पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. महालेखापाल, (लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर.

२. महालेखापाल, (लेखापरीक्षा), महाराष्ट्र १, मुंबई/महाराष्ट्र २, नागपूर.

३. सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. का.अ., ५-स, १२-स, १७-स, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
५. का.अ., व्यय-२/अर्थसंकल्प-१३, वित्तीय सुधारणा-१, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
६. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर.
८. सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण), पुणे.
९. विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (सूतगिरण्या), सांगली/अमरावती/सोलापूर/ इचलकरंजी.
१०. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सांगली/कोल्हापूर/सोलापूर/अमरावती.
११. सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ३२ (२ प्रती).
१२. जिल्हा कोषागार अधिकारी, सांगली/कोल्हापूर/सोलापूर/अमरावती.
१३. निवड नस्ती टेक्स-१ (अ) / टेक्स-१ (ब).